



# पासष्ट वर्षे सरताना....

दैनिक यश सिद्धि न्यूज नेटवर्क आयुष्याची ६५ वर्षे सरली..... ६५ नॉट आउट... असा स्कोअर बोर्ड इच्छकतो आहे. अजूनही धावपट्टीवर.... नाबाद... आठवणी व अनुभवाची मालिका रोल होते. खरे, माणसाने इतिहासातून जय पराजयाच्या कारणांचे संदर्भ घेऊन वाटचाल करावी लागते. आयुष्याच्या वाटचालीत चढ-उतार असतात. जीवनाचे प्रश्न, जगण्याचे संदर्भ आणि परिस्थिती बदलत राहते. भूतकाळ समजून घ्यावा लागतो. एक आहे की, माणसाला कर्तृत्व सिद्ध करून दाखवावे लागते. ओढून ताढून आणता येत नाही. कष्ट करावे लागतात. अभ्यास करावा लागतो. घड्यावे लागते. घड्यावे लागते. शिकावे लागते. चांगलं व्हायला व कृती करायला वेळ लागतो. यासाठी आम्ही सहन केलेल्या व्यथा, वेदना, दुःख, दैन्य, दास्य, अपमान, यांना शब्दबद्ध करून वाट करून दिली. आमचे सभोवतालची घडणाऱ्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक व धार्मिक घटनांतून जीवनाची वाटचाल चालू आहे. वैचारिक चीड, निषेधाची जाणीव, आणि काय करायला हवे यासाठी लेखन अविरत चालू आहे. निरपेक्ष, निर्लेप, निर्विकार भूमिकेची मांडणी चालू आहे. परिणामतः यावर 'भरती-ओहोटी जीवनसंघर्ष' साकार झाले. फुले आंबेडकरी साहित्याचा वैचारिक प्रवास सुरु झाला.

२. सेवानिवृत्तीनंतर म्हणजे जून २०२० ते जून २०२५ दरम्यान, एकूण दहा ग्रंथ प्रकाशित झाले. सुमारे ६२ भाषणे/व्याख्याने दिली. साधारण ४०० जणांना पुस्तके वाचकांना भेट दिली. आंबेडकरी विचार चळवळ चालू ठेवली. ग्रंथापैकी दोन ग्रंथ प्रा. गौतम गायकवाड यांनी आमच्या साहित्यावर संपादित केली. आठ स्वलिखित पुस्तके प्रकाशित केली. जन्मदिनादिवशी केवळ केक कापणे; मेणबती विझवणे; केक तोडाला लावणे असे न करता शांतपणे वाचन चळवळ समृद्ध करण्यासाठी आपला वाटा किती देता ....येईल यावर भर दिला. आपले योगदान काय ? .....

३. आंबेडकरी विचार आता देशा-प्रदेशा पुरता, जातीपुरता मर्यादित राहिला नसून तो जगभरच्या वंचितांना व शोषितांना लागू होताना दिसत आहे. यामुळेच त्याला वैश्विक विचार प्रणाली बनली आहे. सामाजिक जाणीव निर्माण करणे, आत्मभान यासाठी तयार करणे, घडविणे, अन्यायाविरुद्ध उभे राहण्यासाठी संगणणे, सतत मनुष्यत्वाची स्थापना करत राहणे, नवी दिशा देणे, एक नवा आयाम निर्माण होताना दिसत आहे. बुद्ध कबीर फुले आंबेडकरांची वैश्विक विचार मांड्या अभ्यासाचे आधार आहेत. यातूनच लेखनाची दिशा मिळत गेली. फुले आंबेडकरी विचार वैश्विक आहेत. एकविषयाच्या शतकातील आंबेडकर एक वैश्विक विचारकर्ते म्हणून पुढे येताना दिसत आहेत.

जागतिकीकरणाने माणसाचे जीवन बदलत आहे. पैसा हाच मानवी जीवनाचे केंद्रस्थान बनला आहे. जगण्याची साधने कमविणे, जास्त कमाई करणे, धनसंचय करणे, श्रीमंतीची प्रदर्शन करणे, हाच माणसाचा फंडा बनला आहे. हे खर आहे.

सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक क्षेत्रात काम करताना सार्वजनिक जीवनात मात्र अज्ञान, अनास्था, अहंकार, हीनपणा, बारीकसारीक चुका करण्याची वृत्ती, हेवेदावे, प्रचंड राजकारण याचा सामना करायला करावा लागला. हे सत्य आहे. ज्यांनी निबंध देखील नीट लिहिले नसेल, लग्नप्रतिका नीट छापली नसेल, एखाद्या गरीब विद्यार्थ्याला पेनातली रिफिलची देखील मदत केली नसेल... अशांच्याकडून अपमान, हेटळवणी व कुचेष्टाला सामोरे जावे लागले. सरकारी नोकरी असताना प्रसिद्धीची हाव नव्हती. ग्रंथालय व माहिती शास्त्र संशोधन करणे, लेखन करून पुस्तके प्रकाशित करणे, आपली भूमिका स्पष्टपणे करणे, वैयक्तिक तंतंबरेडे, कोर्टकचेरी करणे, रात्री उशिरापर्यंत जागून लेखन करणे, सतत सत्याचा ध्यास धरणे, छोट्या छोट्या कारणावरून सत्यासाठी चिडणं, हा सर्व संघर्ष डोळ्यापुढे येतो. जिथे काम करतो तिथे अनास्था, अवहेलना अपमान वाट्याला आले. अनेक ठिकाणी आपले बरोबर असूनही तडजोड करून पुढच्याला सरळ करणे होत आले. तरीही साहित्यावर व ग्रंथावर प्रचंड प्रेमाची आस सोडली नाही. आयुष्यातला एक टप्पा पूर्ण करत हळूहळू शिखराची एक एक पायरी चढत ....प्रवास झाला.

पुस्तकातून वाचनातून नेहमी योग्य दिशा मिळत गेली. वाचन, लेखन व भाषणे यात प्रचंड दंग होत गेल-गे. आज ६५ वर्षे कसे गेले... कळलेच नाही. जिथं बालपण गेले प्राथमिक- माध्यमिक शिक्षण झालं. त्या हायस्कूल आष्टा कासार येथे दहावी झाली. पुढील शिक्षण पुणे येथील नौरोसजी वाडिया महाविद्यालयात झाले. परिस्थिती अनुकूल नसताना सकारात्मकतेचा



ध्यास घेतला. विद्यार्जन केले. आयुष्यात प्रत्येक माणसे दिशा देणारी, मदत करणारी भेटली. काही ठरवलं नव्हतं. घडत होते. घडत गेले. बी.ए.; बिलिबिआयएससी; एमलिबिआयसी आणि पीएचडीचे शिखर गाठले. आयुष्यात कष्ट, परिश्रम व वेळेचा सदुपयोग करून प्रकाशाकडे धाऊ लागलो. ती धमक आपोआप येत गेली. अनेक समस्या, अडचणी, उणिवा, वृत्ती, संकटे, अपघात दुष्काळ यांना पादाक्रांत करत यशाचा कळस शोधत राहिलो. केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्र सारख्या नावाजलेल्या आंतरराष्ट्रीय संस्थेतून 'ग्रंथालय व माहिती अधिकारी' म्हणून सेवानिवृत्ती सुखावणारी घटना म्हणावी लागेल. आयुष्याचा मैलाचा दगड ठरला.

४. आंबेडकरी विचारनिष्ठा जपण्यासाठी, सतत वाचन व चिंतन यातून आदर्शांचा शोध घेत असायचो. माणसाच्या जीवनात स्वभाव, वर्तन आणि चिंतन हे व्यक्तिमत्त्वाचे महत्त्वाचे घटक असतात. विचार करताना सकारात्मकता, उपयुक्तता व आदर्श समोर ठेवून प्रवास करावा लागतो. बदलत्या परिस्थितीत आपणस टिकून राहायचे असेल तर सत्य आणि व्यवहार हातात हात घालून जायला हवे. याची कास धरत. बऱ्याच वेळी आपला प्रामाणिकपणा व स्पष्टवक्तपणा कसा मिळतो हे दिसून आले. माझं एक चतुर्थीस आयुष्य कोर्टकचेरी करण्यात गेले. सत्याचा शोध आणि सत्य काय असते हे सांगण्यासाठी वारंवार कोर्टाच्या प्रांगणात जावे लागते. खरा हा वेळ फुकट गेला. सत्य सांगण्यासाठी देखील धाडस असावे लागते. पुरावे द्यावे लागतात. संघर्ष करावा लागतो. पाठपुरावा करावा लागतो आधार असावा लागतो वेळ द्यावा लागतो पैसा मोजावा लागतो. तेव्हा कुठे सत्यदेखील कचितच सापडते याचा प्रत्यय आला.

साधी जीवन वृत्ती जोपासली. वास्तव पाहत गेलो. राजकारण नाही, कोणाशी स्पर्धा नाही, त्यामुळे त्रास झाला नाही. स्वतःलाच समाजात गेलो. त्यामुळे असत्य असूनही सहन करत नाव पैलतीरावर आणली नेट व सरळमार्गी जीवन जगण्यावर भर देत गेलो. जीवनात संकटे प्रलय दुष्काळ महापौर महापुढे या घटना टाळणे टाळणे माणसाच्या माणसाला शक्य होत नाही आम्ही मात्र कोणत्याही संकटकाळी पुस्तकांना गुरू म नले पुस्तकांनी जगायला शिकवले सकारात्मक शैली कशी ठेवायची याचा आत्मभान निर्माण केलं. पैशाचा मोह नाही, द्रव्याचा मोहन नाही, संपत्तीची हाव नाही, जीवनाचा कार्यकारण भाव केव्हाच ओळखला होता. आपली नोकरी शिक्षण व अनुभवाने जीवन सार्थकी लावण्याची जिद्द बाळगली आपल्यासोबत समाजातील इतर सर्व घटकांना विकास व समृद्ध व्हावे यासाठी

'पे बॅक टू सोसायटी' भावना बाळगत गेलो. धम्म चळवळीकडे बळलो.

सतत वाटत राहिले की सर्वांनी प्रकाशाकडे वाटचाल करावी. अंधारयात्री म्हणून प्रवास करत राहिलो. जाता जाता काही प्रकाश किरणे अंगावर आलीही. जीवन चांगले, अधिक अर्थपूर्ण, शांत, सुरक्षित सृजनशील व्हावे म्हणून माणूस घडपड करत असतो. जीवनमुल्ये घडवत असतो. त्याप्रमाणे आपल्या भावनांची रसद ग्रंथरूपाने देण्याचा प्रयत्न केला. केंद्र शासनाची आचारसंहिता...नोकरी म्हणून जबाबदारी सांभाळत भाषा, धर्म, संस्कृती आणि समाज यातील बदलांचे निरीक्षण नोंदवत राहिलो. मुळ विचार हा क्रांतीचे उगमस्थान असते. ही जाणिव बाळगून प्रवास करत राहिलो. आंबेडकरी विचारांचे बळ आणि धम्माभिलाषी असल्याने, आतापर्यंत प्रकाशित झालेले नवीन आवृत्त्या मिळून २६ ग्रंथ, १०० शोधनिबंध/लेख, १८० पेक्षा जास्त व्याख्याने, अनेक चर्चासत्रात, धम्मपरिषदात सहभाग घेत आलो. काहीतरी आपण समाजाचे देणे लागतो. ती परतकेड करण्यासाठी शेरपाची भूमिका करत आलो. एखाद्या गिर्यारोहकाला शेरपा वाटाड्या, व इतर रसद पुरवतो. त्याप्रमाणे विचारांचा जागर कायम धागधगात राहावा यासाठी, परिवर्तनासाठी, बदलासाठी, विचार गतिमान करण्यासाठी शब्दरूपाने रसद पुरवत गेलो.

माती नसती पडून असते शेती करावी लागते. चांगले पीक येण्यासाठी दरवर्षी जमिनीची मशागत करावी लागते. दगड रस्त्यावर पडून असतात, त्यांना घडवावे लागते. शब्द हे शब्दकोशात निपचत पडलेले असतात, त्यांना बाहेर काढून आशयाच्या अंगाने चिरेबंद करावे लागते. कोणीतरी येवून गारगोटीवर गारगोटी घासावी लागते तेव्हा टिणप्या पडतात. तेव्हा हात जागवावे लागते, माणूस जागवावा लागतो. त्याला जसपरिश करावं लागतं, प्रज्वलित करावं लागतं, हक्काची व जबाबदारीची जाणिव करून द्यावी लागते. विचारेदेखील स्थिर असतात त्यांना आशयानुसार रचनात्मक मांडणी करावी लागते..... हेच प्रबोधनात्मक कार्य चालू ठेवले आहे.

विशेष म्हणजे, १४ ऑक्टोबर १९५६ ला बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला. आम्ही देव नाकारला. बाबासाहेबांनी धर्म नवे धम्म दिला. एक तत्वज्ञान म्हणून बौद्ध धम्माकडे पाहायला हवे. अलीकडे बौद्धांमध्ये व्रतवैकल्ये वाढली आहेत. देव-देव वाढले आहेत. बौद्ध माणूस तीर्थक्षेत्रांना बौद्ध जाताना दिसतोय. याला छेद तर नाही ना... ?

४. बौद्ध धम्म गतिमान व्हायला हवा. विवेकावर आधारित धर्म चळवळ निर्माण व्हावी. यासाठी पूर्वीप-



मासूनच ठरवलं होतं की समाजाचा तळ ढवळताना.

आमचे वाचन, चिंतन आणि आंबेडकरवादी विचारनिष्ठा कामी आल्या. विद्यार्थी दशेपासूनच ठरवलं होतं की समाजाचा तळ ढवळायचा. यासाठी वर्तमानपत्रात पत्र लेखन करत असे. नोकरी करतच जाणिव व्यक्त करणे सोपे नाही. हे कळत होते. तरीही शोध घेत राहिलो. लिहीत राहिलो. बौद्धधम्म आणि आंबेडकर या विचारांच्या राजमार्गावर चालत राहिलो. साहित्य, समाज संस्कृती आणि प्रबोधन क्षेत्रातील उजेड यात्रेत सहभागी झालो. बदलते वास्तव, विचारनिष्ठा, परिवर्तन आणि पुरोगामी विचारांची सहल करत राहिलो. प्रकट होत गेलो. विविध उपक्रम राबवले. आम्ही आंबेडकर विचार जपला, धर्म विचार जपला, नव्हे तर सांस्कृतिक मूल्ये जपली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे क्रांतिकारी तत्वज्ञान पुस्तकातून वाचत होतो. परंतु सभोवताली परस्परविरोधी विचार विरोधी वातावरणात जीवाची घुसमट होत होती. विचार प्रदूषण होते. यासाठी सम जा प्रबोधन व्हायला हवे हवे वाटायचे. बुद्ध, फुले, बाबासाहेब किती वेळा सांगायचे ? आजची पिढी बुद्ध फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांपासून भरकटत आहे. प्रेरणांपासून दूर जात नाही याची खबरदारी घ्यायची ठरवले. सामाजिक बांधिलकीच्या भावनेने विषय घेऊन शोध घेत राहिलो. आज आत्मपरी-क्षणची गरज आहे. असे वाटू लागले.

५. आज डोक्यात कोणते वाचन नाही, विचार नाही, कार्यक्रम नाही,... असा दिशाहीन अवस्था दिसून येते. आजच्या तरुणांना डीजे हवाय, मनोरंजन हवेय. यात आंबेडकर -फुले यांचे विचार दूर जात आहेत. त्यांना पेरियार नको, संत गाडगेबाबा नको, त्यांना संत तुकाराम नको, त्यांना संत नामदेव नको, महात्मा फुले नको, छत्रपती शाहू नको, त्यांना आंबेडकर नको, बसवेश्वर नको, धर्मचिकित्सा नको, चर्चा नको, महापुरुषांचे पोवाडे नको, परिवर्तनवादी साहित्य नको, भाषणे नको, मनोरंजनासाठी गाणी हवीत. यासाठी समाजाची दुरावस्था होत आहे. सम जास्वास्थ्य बिघडत आहे. व्यसनाधीनता, गुन्हेगारी, भ्रष्टाचार, व्यभिचार, मत्सर, कुटिलता, डावपेच, फंशन, अनिर्बंध राहणमान...यामुळेच माणुसकी व मानवता नष्ट करणारे कुशल कर्म घडत आहे. तेव्हा मानवतावादी, वैश्विकवादी, विज्ञानवादी विचार पेरण्याची गरज आहे. यासाठी लेखनप्रपंच केला.

६. यानिमित्ताने आठवणी निघतात, सन १९६० ते १९७० च्या दशकात आठवते, आमचे गावकुसाबाहेरचे जगणे. आई-वडील, शेजारीपाजारी, समाज आठवतो. घर लहान. पावसाळ्यात गळायचे. तेव्हा लोक धर्मशाळेत झोपायला सायंकाळी पाच सहा वाजताच जागा धरायचे. आपापल्या गळ्याड्या टाकायच्या. जागा बुक करायचे. आमचे घरच्या शेळ्या. रोज शेतारव जायचे. हातावरचे पोट. उदरनिर्वाह करायचा. गरिबीशी संघर्ष असायचा. आईसोबत गाणगापूरच्या यात्रेला जायचं. दहावी नंतर पुन्हा यात्रेचे नाव काढले नाही. घरात एक वस्तू असे तर दुसरी नसे. तेवढ्यावरच भागवायचे.वेळ मारून न्यायची. असे पाय पसरायला संधी नव्हती. गादीवर झोपायची माहीत नव्हते. गोंधड्या आमची गादी असे. सततच्या दुष्काळाला कंटाळायचं सुकडी मिळायची. त्याच्याच आई पोळ्या करायची. बाजारतातून आणलेले भजे, काकडी, पेरू हे आमची चैन होते. आम्रखंड, श्रीखंड, बासुंदी ही तर माहीतच नव्हती. शेळीचे दूध असायचं. वासामुळे आवडत नसे. गुळाचा चहा करायचं.

दुधाचा चहा क्वचित मिळवायचा. यात्रेत पडद्यावर चित्रपट पाहत असायचो. एखाद्याकडे सायकल, रेडीओ, हातात मगरी घड्याळ, आणि वर्तमानपत्र पाहिले की भारी वाटायचे. टीव्ही माहित नव्हता. आम्ही हे सारे अनुभवले.

७. अस्पृश्यतेचे चटके सहन केले. ते वेगळेच. तेव्हा काळ बदलतो आहे. जग बदलते. जीवन

बदलते आहे. जीवनाची साधने बदलत आहेत. याचा प्रत्यय अनुभवानेच येत आहे. माणसाचे जीवन प्रवाही व परिवर्तनशील आहे. हे अनित्य आहे. हे खरे आहे. बदलत्या परिस्थितीशी तडजोड करीतच प्रगती कडे कूच करावे लागत आहे.

विल्यम शेक्सपियर म्हणतात, 'मी रोज आनंदी असतो. कारण मी कोणाकडूनही कोणतीही अपेक्षा धरत नाही. अपेक्षा माणसाला दुखावतात. जीवन क्षणभंगूर आहे. त्यावर प्रेम करा. आनंदी राहा. जीवन तुमचं तुम्ही जगा. बोलेण्यापूर्वी दुसऱ्याचं नीट ऐका. लिहिण्यापूर्वी नीट विचार करा. खर्च करण्यापूर्वी काही तरी कमवा. काही मागण्या पूर्वी दुसऱ्याला काहीतरी द्या. तिरस्कार करण्यापूर्वी प्रेम करा. मरण्यापूर्वी आयुष्य जगा' सेक्सपियर म्हणतात ते खरे आहे. आता कोणती गोष्ट गांभीर्याने घ्यायला हवी. संघर्ष, संवाद व समन्वय साधायला हवा. अन्यथा कोणत्याही गोष्टीचा गाजा-वाजा होऊ शकतो. महात्मा गांधी ने हेच सांगितले आहे. 'जीवन म्हणजे कधी एका सरळ रेषेत नसते. पुष्कळादा परस्परविरोधी कर्तव्याची ती एक मोळी असते. म्हणून प्रत्येकाला सतत या ना त्या अशा कोणत्यातरी कर्तव्याचे निवड करावी लागते'.

कीर्प श्रद्धाशी री शीळशी ष लेगीळीशी मानवी जीवन ही तडजोडीचे अखंड मालिका आहे. याचा प्रत्यय येऊ लागला आहे.

अंतिमतः, मी नेहमी समग्र जीवनात उच्च नैतिक तिचा सौंदर्याचा अभाव दिसून येतो यावेळी इंग्रज कवी टी. एस. एलियट विचारतो,

थरशीश की हिंश श्रद्धाशुश हरींश श्रीं लप श्रद्धीळपस ?

थरशीश की हिंश लुळीवे शुश हरींश श्रीं लप जपुश्रशवसश ?

थरशीश की हिंश जपुश्रशवसशुश हरींश श्रीं लप लपषीरीळप ?

जगण्यात हरवलेले जीवन कुठे आहे ? ज्ञानात हरवलेले शहाणपण कुठे आहे ? माहितीत हरवलेले ज्ञान कुठे आहे ?

माहिती म्हणजे ज्ञान नव्हे. ज्ञान म्हणजे शहाणपण नव्हे. जगणे म्हणजे जीवन नव्हे. पण हेही खरे की माहिती शिवाय आणि ज्ञानाशिवाय शहाणपण कठीण असे जगण्याशिवाय जीवन जगणे कठीण. सुंदर जगणे म्हणजे जीवन. ग्रीक बचत सांगते त्याप्रमाणे सुंदर जगणे ही शहाणपणाची देणगी असते. असे शहाणपण विज्ञान देऊ शकत नाही. ते देण्याची क्षमता धर्मात राहिली नाही. पण जीवनाच्या सर्व गुणांचा शोध घेणाऱ्या कलेत निश्चित आहे. कला हा आधुनिक जगाचा धर्म आहे. आधुनिक जगाच्या अध्यात्म आहे. हे लक्षात घेऊन आपण व्यक्ती आणि समाज प्रवास करायला हवा.....!!!

- संदर्भ सूची:
- संभाजी, खराट; अध्यक्षीय भाषण. २३ २३ फेब्रुवारी २०१४ लातूर येथील ८वे सत्यशोधकी साहित्य संमेलन अस्मितादर्श ; एमेजू २०१३: २७-२८, ३० ,
  - भोसले, शिवाजीराव; जागर, अक्षरब्रह्म प्रकाशन ; मार्च २००५ पृ १६३
  - कुलकर्णी, अंजली; जागतिकीकरणाने परिणामांचा कथावेध , दैनिक लोकसत्ता लोकगंग ; रविवार , ५ जून २०२२ पृ ४
  - गायकवाड, दत्तात्रय; भरती-ओहोटी; सांस्कृतिक प्रकाशन, पुणे २०१५
  - विल्यम शेक्सपियरचा सुविचार आंतरजालावरून...
  - शिरवाडकर के.र.; आपले विचारविश्व; राजहंस प्रकाशन, पुणे ; २०१३; पृष्ठ ३३६

- डॉ दत्तात्रय गायकवाड, २१ जून २०२५



## मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीस लाखांची देणगी

मुंबई/केतन भोज : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचे मुळ संकल्पक व उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीद्वारे गरजू रुग्णांना मदत व्हावी यासाठी वाढदिवसानिमित्त १ लाख रुपयांची

देणगी धनादेशद्वारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केली.राज्यातील गोरगरीब गरजू रुग्णांना मदत व्हावी यासाठी मंगेश चिवटे यांनी सर्वप्रथम मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीची संकल्पना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडली होती व त्यांनीही त्यास तात्काळ

**मंगेश चिवटे यांच्याकडून वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम**

मंजुरी दिली होती.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात मंगेश चिवटे यांनी वैद्यकीय कक्षाचे काम लोकाभिम

रुख करून अडीच वर्षात एकावण हजार रुग्णांना चारशे कोटी पेक्षा जास्त मदत वितरित केली.गेली आठ वर्षांपासून सामाजिक बांधिलकी व रुग्णसेवेस सम र्पित भावनेतुन मंगेश चिवटे यांची मुलगी मुकाई व वडील जेष्ठ पत्रकार नरसिंह चिवटे व स्वःताःच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीस म

दत करीत आहेत.या भेटी दरम्यान मंगेश चिवटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दुर्मिळ डड्डण आजार आणि अन्य अशा दुर्मिळ आजारंवर राज्य शासनाने धोरणात्मक निर्णय घेऊन या आज-राने ग्रस्त लहान मुलांच्या पालकांना सहाय्यतापूर्वक विचार करून मदत करावी अशी मागणी केली.

# वारकरी, भाविकांसाठी पश्चिमद्वार ते चौफळा एकेरी मार्ग रहदारीस खुला

## जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जारी केला आदेश

दैनिक यश सिद्धि न्यूज नेटवर्क  
 पश्चिमद्वार ते चौफळा एकेरी मार्ग रहदारीस खुला ठेवणेबाबतचे आदेश जारी  
 दि. ०५ जुलै रोजी सकाळी ०६.०० ते दि. ०६ जुलै २०२५ रोजीचे सायंकाळी ०६.०० वाजेपर्यंत एकेरी मार्ग रहदारीस खुला  
 दैनिक यश सिद्धि न्यूज नेटवर्क पंढरपूर : आषाढी यात्रा सोहळा रविवार, दि. ०६ जुलै २०२५ रोजी संपन्न होत

असून, आषाढी यात्रा सोहळा कालावधीत दि. २६ जून ते १० जुलै २०२५ असा आहे. या सोहळ्यासाठी सुमारे १४ ते १५ लाख भाविक शहरात येतात. विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडे येणारा व जाणारा मार्ग एकच असलेने भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते. अशावेळी चेंगराचेंगरी होवून जीवित हानी होण्याची दाट शक्यता असलेने दि. ०५ जुलै रोजी सकाळी ०६.०० ते दि. ०६ जुलै २०२५ रोजीचे

सायंकाळी ०६.०० वाजेपर्यंत पश्चिमद्वार ते चौफळा हा मार्ग वारकरी, भाविक यांच्याकरीता बाहेर पडण्यासाठी एकेरी रहदारीस खुला ठेवणेबाबत आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जारी केले आहेत.

आषाढी यात्रा सोहळ्याकरीता लाखो भाविक पंढरपूर शहर व परिसरात येतात व एकादशी सोहळ्यादिवशी चंद्रभागा स्नान करून भाविक श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतात. तेव्हा महाद्वार घाट व आजूबाजूच्या रस्त्यामध्ये लाखो भाविकांची गर्दी असते. सदरची गर्दी नियंत्रणात आणणेसाठी पोलीस प्रशासनाला मानवी साखळीचा व रस्तीचा वापर करावा लागतो.

दिवसेंदिवस भाविकांची संख्या वाढत असून भाविकांना सुरक्षितता येणा-या सोईसुविधा कमी पडू नये यासाठी प्रशासन कार्यरत आहे. तथापि पंढरपूर शहरातील भाविकांची संख्या व सुरक्षितता लक्षात घेता यात्रा सोहळ्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाकडून गर्दी व्यवस्थापनाचे नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे. पश्चिमद्वार ते चौफळा हा एकेरी मार्ग झाल्यास स्टेशन रोडकडून येणारे वारकरी, भाविक हे श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक भादुले चौक ते नाथ चौक तांबडा मारुती चौक- महाद्वार चौकमार्गे नामदेव पायरी येथे दर्शनासाठी जावू शकतात. तसेच

प्रदक्षिणामार्गे येणारे भाविक हे उत्पात गल्ली येथील रस्त्याने नामदेव पायरी येथे दर्शनासाठी जावू शकतात. प्रशासनाकडून दर्शनरांग व्यवस्थापन करून गर्दी आटोक्यात आणण्याची कार्यवाही केली जाते. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडे जाणारे रस्ते अरूंद असून त्याठिकाणी येणारे व जाणारा मार्ग एकच असलेने भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते. अशावेळी चेंगराचेंगरी

होवून जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे. पश्चिमद्वार ते चौफळा हा मार्ग वारकरी, भाविकांना बाहेर पडण्याचा एकेरी रहदारी मार्ग केल्यास गर्दीवर नियंत्रण करणे सुरक्षित होईल. त्यामुळे पश्चिमद्वार ते चौफळा हा मार्ग वारकरी भाविकांसाठी बाहेर पडण्याचा एकेरी रहदारीसाठी होणे सुरक्षिततेच्यादृष्टीने महत्वाचे आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण

अध्यक्ष कुमार आशीर्वाद यांनी आपली व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ३४ (क) अन्वये, सदर आदेश पारित केला आहे. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ नुसार तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३ नुसार कारवाईस पात्र राहील. असे आवाहनही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे.

# शारीरिक आणि मानसिक संतुलनासाठी योगाभ्यासाची गरज : क्षीरसागर

दैनिक यश सिद्धि न्यूज नेटवर्क  
 निफाड/प्रतिनिधी : भौतिक सुखसोयी आणि चंगळवाद यांच्या पाठीमागे धावणाऱ्या माणसाला सातत्याने वाढत जाणा-या स्पर्धेला समोरे जावे लागते. त्यामुळे त्यांची मानसिक आणि शारीरिक स्थिती बिघडत आहे. परिणामी माणूस ताणवग्रस्त आणि चिंताग्रस्त बनून अनेक प्रकारच्या आज-रपणात तो अडकला आहे, या नेराग्रस्त आणि ताणवग्रस्त अवस्थेतून माणसाला सुस्थितीत येण्यासाठी योगाभ्यासाची नितांत गरज आहे. असे प्रतिपादन मविप्र समाजाचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर



यांनी केले. मराठा विद्या प्रसारक समाजाचे, कर्मवीर गणपत दादा मोरे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात

आयोजित आंतरराष्ट्रीय जागतिक योगदिन कार्यक्रम प्रसंगी क्षीरसागर अध्यक्ष म्हणून बोलत होते. यावेळी प्राचार्य डॉ. ज्ञानोबा ढगे, योगप्रशिक्षक

कु. गायत्री सोनवणे, डॉ. प्रवीण देपले, प्रा.अभय वडघुले, डॉ. सुसान लॉरेनसिया, प्रा. योगेश कडलग, शा. शि. संचालक प्रा. चंद्रशेखर मोरे प्रा.चेतन कुंदे, सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका उपस्थित होते. प्रास्तविकात प्राचार्य डॉ. ज्ञानोबा ढगे यांनी निफाड महाविद्यालयातील क्रीडा, एनएसएस व एनसीसी आणि इतर विभागांमार्फत राबविणे जाणारे उत्कृष्ट उपक्रम याची माहिती देत, योगासनांचे हेतू व उद्देश विशद करून त्याचे महत्त्व पटवून दिले. या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या शुभहस्ते सरस्वती

प्रतिमापूजनाने करण्यात आली. यावेळी स्वतः सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी महाविद्यालयातील सर्वासोबत पूर्णवेळ उपस्थित राहून योगासनांचे सर्व प्रकार सर्वासोबत केले आणि सर्वांना आपल्या कृतीतून योगाभ्यासाचे महत्त्व पटवून देत सर्वांना एक नवी ऊर्जा व प्रेरणा देण्याचे मौलिक काम आपल्या कृतियुक्त योगासनातून केले. महाविद्यालयाच्या वतीने ०७ जून ते २० जून यादरम्यान सर्व विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन पद्धतीने योग प्रशिक्षण शिबिराचे आयोजित करण्यात आले होते.

योग प्रशिक्षक गायत्री सोनवणे व चंद्रशेखर मोरे यांनी योग प्रकारांची प्रात्यक्षिके केली. कार्यक्रमामाचे संयोजन आणि सूत्रसंचालन डॉ. महेश बनकर यांनी केले तर आभार प्रा. अभय वडघुले यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीततेसाठी प्रा. चेतन कुंदे, प्रा.प्रवीण शेळके, प्रा.शंकर गायकवाड, प्रा.भाऊसाहेब मुंतेडे व सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. या योग दिवसासाठी सर्व प्राध्यापक व एन.एस.एस. आणि एन.सी.सी चे विद्यार्थी उपस्थित होते.



## माजी सैनिक यांच्याकडून जिल्हा परिषद शाळेत स्वच्छता

दैनिक यश सिद्धि न्यूज नेटवर्क  
 टाकळीवाडी/प्रतिनिधी : टाकळीवाडी तालुका शिरोळ येथील जिल्हा परिषद शाळा विद्यामंदिर येथे अंगणातील मोठे तण काढण्यात आले. या अंगोदर भागोजी निर्मळे

यांच्यातर्फे तन नाशक फवारणी करण्यात आली होती. यामध्ये सहभागी सैनिक वेल्फेअर असोसिएशनचे माजी सैनिक दादा खोत, समीर आरकाटे, नंदकुमार कांबळे यांनी सहभागी घेऊन स्वच्छता केली.

# श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी सोन्याचा तुळशीहार अर्पण



दैनिक यश सिद्धि न्यूज नेटवर्क  
 पंढरपूर : श्री विठ्ठल रुक्मिणी

मातेच्या चरणी माधवानंद महार-तज गुरु वामनानंद स्वामी चिन्मयम

ती संस्थान, यवतमाळ येथील भाविकांनी सुमारे १७ लाख ६८ हजार किमतीचा सोन्याचा तुळशी-हार अर्पण केल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रीत्री यांनी दिली. त्याबद्दल मंदिर समितीच्या वतीने देणगीदार भाविकांचा मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रीत्री यांनी श्रीची प्रतिमा व उपरणे देऊन येथोचित सन्मान केला. सदर सोन्याचा तुळशी-हार २३२.९९० ग्रॅम वजनाचा असून, त्याची अंदाजे किंमत १७ लाख ६८ हजार रुपये इतकी होत आहे.

# पंढरपूर येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा



दैनिक यश सिद्धि न्यूज नेटवर्क  
 पंढरपूर : पतंजली योगपीठ व तालुका प्रशासनाच्या यांच्या संयुक्त विद्यमाने ११ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्ताने दिनांक २१ जून रोजी एक पृथ्वी, एक आरोग्य या संकल्पनेवर आधारित योग सत्राचे आयोजन तनपुरे महाराज मठ पंढरपूर येथे करण्यात आले होते. या कार्यक्रम विविध स्तरातील नागरिकांनी सहभाग घेऊन योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्राचीन परंपरेचे मानसिक, आध्यात्मिक, बौद्धिक आणि शारीरिक फायदे घेण्यासाठी महसूल, पोलीस तसेच इतर शासकीय विभागाचे अधिकारी- कर्मचारी, उमा कॉलेजचे प्राध्यापक शिक्षक तसेच नागरिक उपस्थित होते. त्याचबरोबर प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन लंगुटे प्रामुख उपस्थिती होती. यावेळी योग शिक्षिकांनी विविध योगासने प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह सादर करत योगाचे आरोग्यदायी फायदे विशद केले.

## दत्तात्रय अनपट यांनी योग प्राणायाम विषयी केले मार्गदर्शन



# इंदापूर येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात

दैनिक यश सिद्धि न्यूज नेटवर्क  
 इंदापूर प्रतिनिधी/अतुल सोनकांबळे : पतंजली योग समिती इंदापूर व महिला पतंजली योग समिती इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन शहा कार्यालय येथे बहुसंख्येने पुरुष व महिला साधकांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थिततांना योग परिवाराचे प्रमुख मा श्री दत्तात्रय अनपट यांनी योग प्राणायाम विषयी मार्गदर्शन केले यावेळी बोलताना ते म्हणाले की शहा परिवार यांनी मोफत कार्यालय उपलब्ध करून दिल्याने आपला योग वर्ग महाराष्ट्र मध्ये एक नंबरच्या स्थानावरती पोहोचलेला आहे साधकांची संख्या वाढत चाललेली आहे यामधून आम्ही योगशिक्षक घडविण्याचे काम करत आहोत. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त इंदापूर तालुक्यातून ३१ शाळांची योग दिन साजरा करण्यासाठी शिक्षक उपलब्ध करून देणेबाबत विनंती केली होती त्यानुसार आज संबंध्यित शाळेत परिवारातील एकूण ५१ योग शिक्षक शिक्षिका यांनी बाहेरगावी जाऊन त्या शाळेमध्ये योग दिन उत्साहात साजरा केला त्याचबरोबर या सर्व शाळांना आम्ही पाठवलेल्या शिक्षक, शिक्षिका यांचा हार बुके श्रीफळ देऊन सन्मान न करता पर्यावरणाचे संवर्धन व्हावे या सामाजिक बांधिलकीतून त्याच शाळेच्या परिसरात एक

वृक्षाची लागवड उपस्थित शिक्षक यांच्या शुभहस्ते करावी अशी विनंती केलेली त्या संकल्पनेस सर्व शाळांनी उत्स्फूर्तपणे वृक्ष लागवड करून दाद दिली. तसेच इंदापूर येथील चंदुकाका सराफ प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीने सर्व ५१ योगशिक्षकांचा वृक्ष देऊन सन्मान करण्यात आला परम पूज्य योगगुरु श्री श्रद्धेय स्वामी रामदेव जी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली मागील २१ वर्षांपासून इंदापूर शहरामध्ये मोफत योग वर्ग घेतला जातो. सर्व धर्मीय पुरुष व महिला भगिनी ह्या उपस्थित असतात. यावेळी परिवाराचे उपाध्यक्ष मा श्री शहा-राजी बोपट्टे यांनी श्री दत्तात्रय जी अनपट यांना योगरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडला त्यास सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये मान्यता दिली, खरच त्यांनी आजवर जी सेवा केली त्यातूनच हा उच्चस्तरीय पुरस्कार त्यांना मिळाला व आपण सर्वांनी यासाठी सहकार्य केले त्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. आजच्या आंतरराष्ट्रीय योग दिन व्यवस्थित पार पाडण्यासाठी सर्व पुरुष व महिला साधकांनी सहकार्य केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक परिवाराचे सचिव श्री सुधीर मखरे यांनी केले त्याचबरोबर सूत्रसंचालन सौ सुनीता गलांडे यांनी केले तर आभार श्री लक्ष्मण रेडके यांनी मानले.

# आंतरराष्ट्रीय योगदिन डुबेरें विद्यालयात साजरा



दैनिक यश सिद्धि न्यूज नेटवर्क  
 सिन्नर/प्रतिनिधी : डुबेरें येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात म राठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे संचालक कृष्णाजी भगत यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यालयातील शिक्षकांसह ७०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य रंगनाथ उगले होते. क्रीडाशिक्षक शिवाजी गुरुळे यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व, फायदे, योगदिन का साजरा केला जातो याविषयी सविस्तर माहिती देवून विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनात दररोज योगा केल्यास तुम्ही शारीरिक आजारापासून दूर राहाल. यावेळी प्राचार्य उगले म्हणाले की, योगामुळे शारीरिक व मानसिक शक्ती वाढवण्यास मदत होते. मन संतुलित व प्रसन्न राहून मनाची एकाग्रता वाढते म्हणून विद्यार्थ्यांनी दररोज

७०० विद्यार्थ्यांनी नोंदवला सहभाग

योगासने करावेत असे प्राचार्य उगले यांनी केले. क्रीडा शिक्षक एस.बी. गुरुळे यांनी विद्यार्थ्यांना योगाचे प्रात्यक्षिक दाखवून योगासने करून घेतली. त्यांना विद्यार्थी साथक दिवे, कृष्ण बर्वे, प्रणव पावसे, तुषार सदगीर, ईश्वर पडवळ आदींनी सहकार्य केले. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे तालुका संचालक कृष्णाजी भगत, शालेय समितीचे अध्यक्ष नारायणशेट वाजे, उच्च माध्यमिक समितीचे अध्यक्ष विठ्ठल तात्या वामने यांनी योगदिनाच्या शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी सक्रीय सहभाग घेऊन योगासने केली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सोमनाथ पगार, सोमनाथ गिरी, रामदास वाकगसे, सोमनाथ माळी, सीमा गोसावी, डी. ए.रबडे, के. एस.शिंदे, सुनिल ससाणे, रेवणनाथ कांगणे, रवि गोर्जे, किशोर शिंदे, ज्ञानेश्वर कडभाने आदींसह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

# आरोग्य संपन्न जीवनासाठी योग महत्वाचा : आमदार सचिन कल्याणशेठ्ठी

विवेकानंद प्रतिष्ठान व पतंजली योग समितीचा संयुक्त उपक्रम; आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात

दैनिक यश सिद्धि न्यूज नेटवर्क अक्कलकोट/प्रतिनिधी : विवेकानंद प्रतिष्ठान व पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आज विठ्ठल मंदिर प्रांगण येथे होम हवन, भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन आमदार सचिन कल्याणशेठ्ठी यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी प्रभाकर मजगे, योगशिक्षक कस्तुरीताई गुरव व परमेश्वर गुरव, माणिक माशाळे व भीमगोळे ताई उपस्थित होते.



विवेकानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा आमदार सचिन कल्याणशेठ्ठी यांनी ११ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सर्वांना सुदृढ व उत्तम आरोग्य राखण्यासाठी शुभेच्छा दिले. योग करण्याचा उद्देश म्हणजे आपल्या जीवनाचा विकास करणे आहे. योग निरोगी शरीर तसेच स्वस्थ मनासाठी अतिशय आवश्यक आहे. दररोज योग केल्याने शरीराला ऊर्जा

तसेच मनाला शांती मिळते असे प्रतिपादन केले. भारतीय संस्कृतीमध्ये योगाला खूप महत्त्व आहे. आजच्या धावपळीच्या काळात आपण योगाच्या माध्यम तून आपले शरीर आणि मन निरोगी ठेऊ शकतो. आपल्या

रोजच्या जीवनात दैनंदिन कार्य करण्यासाठी स्वस्थ शरीराची गरज असते. योगामुळे मोठमोठ्या आजारावर मात व मानसिक ताणतणाव सुद्धा दूर करू शकतो. शरीर आणि मन दोन्ही सशक्त आणि सक्षम करण्यासाठी योगासन हे रामबाण उपाय आहे. योग ही भारतीय संस्कृतीची देणगी आहे. योगाचे महत्त्व भारताने संपूर्ण विश्वाला पटवून दिले आहे. त्यामुळेच हा दिवस जागतिक पातळीवर साजरा केला जातो. आपण आपल्या संस्कृतीचा वारसा पुढे नेऊन

योगाचा प्रसार व प्रचार केला पाहिजे असे आमदार सचिन कल्याणशेठ्ठी यांनी सांगितले. योग शिबिरास अमर पाटील, मल्लिकार्जुन मसूती, राजशेखर उबराणीकर, विजयकुमार पाटील, अक्कलकोट मंडल अध्यक्ष प्रदीप पाटील, दयानंद बिडवे, डॉ. सतीश बिराजदार, प्रवीण व निरंजन शहा, मलकप्पा भरम शेठ्ठी सर, राजेंद्र सुरवसे महाराज, अंदूअण्णा कळके, मल्लिकार्जुन व गुरुपादप्पा आळगी, नगरसेवक कांतु धनशेठ्ठी, नागराज कुंभार, अशोक जाधव, अतिश पवार, सिद्धू माळी, अंकुश चौगुले, संगणना फताटे व प्रतिष्ठानचे पदाधिकारी व योगप्रेमी उपस्थित होते. या शिबिराचा शहरातील जेष्ठ नागरिक, महिला वर्ग यांनी लाभ घेतले तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वनाथ देवमनी सर तर आभार चंद्रकांत दसले यांनी मानले.

## कृष्णा, भीमा व निरा नद्यांमधून वाहन जाणारे पाणी मतदारसंघातील तलाव, नाले ओढे भरून देण्यासाठी आ समाधान आवताडे यांच्या सूचना

दैनिक यश सिद्धि न्यूज नेटवर्क पंढरपूर/प्रतिनिधी : कृष्णा, भीमा व निरा नद्यांमधून वाहन जाणारे पाणी मतदारसंघातील तलाव, नाले ओढे भरून देण्यासाठी आ समाधान आवताडे यांनी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.



पंढरपूर तलाव भरून घेण्याची ही आमदार आवताडे यांनी उजनी लाभक्षेत्र विभागाचे अधीक्षक अभियंता खांडेकर यांना सूचित करून लवकरात लवकर पाणी सोडण्याचे ही सांगितले आहे. त्याचबरोबर एनआरबीसी म्हणजेच निरा-भाटघर अंतर्गत निरा नदी पूर्णपणे पाण्याने भरली असून पाण्याचा पूर आल्याने एनआरबीसी तून रांडणी तलावापासून ते मतदारसंघातील सर्व कासेगाव तलाव, कोटी तलाव, गादेगाव तलाव, बोहाळी तलाव, ७ नं फाटा या भागासह सर्व तालुक्यातील साठवण तलाव, पाझर तलाव छोटे-मोठे नाले व तिसंगी येथील साठवण तलाव भरून एनआरबीसी तून देण्याच्या सूचना त्यांनी अधीक्षक अभियंता फाळके यांना दिल्या आहेत.

अनेक शेतकऱ्यांनी चालू खरीप हंगामातील आपल्या पेरणीचे काम पूर्ण केले आहे. तुरळक काही भागांमध्ये पेरणी करण्याचे काम सुरू आहे. अशा परिस्थितीमध्ये कृष्णा नदी पूर्णपणे भरली असून या नदीतून वाहत जाणारे पाणी मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागातील संबंधित एकोणवीस गावांना दिले गेले तर या भागातील पेरणी झालेल्या पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. सदर पाणीपुरवठा करत असताना मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण तालुक्यातील टेल भागातील शिरनांदगी तलाव, मारोळी तलाव, लवंगी तलाव, पडोळकरवाडी तलाव, यांचेसह सोड्डी-शिवगणी पासून हुन्नूर मानेवाडी दरम्यान असणारे सर्व तलाव व ओढे- नाले, पाझर तलाव भरून शेवटच्या गावांमधील सर्व ओढे, बंधारे तसेच इतर सर्व छोटे मोठे नाले भरून देण्याचेही आ आवताडे यांनी सुचित केले आहे.

तसेच उजनीतून येणाऱ्या पाण्यातून भीमा नदी पूर्णपणे भरली असून या कॅनॉल मधील पाणी सोडून मंगळवेढा तालुक्यातील नंदूर, बोर-ाळे, कर्जाळ, कात्राळ, हुलजती टेल भागासह या संपूर्ण मतदारसंघातील ओढे, नाले तसेच विविध पाझर तलाव तसेच पंढरपूर तालुक्यातील वाखरी, गादेगाव पर्यंत ओढे नाले साठवण तलाव,

पंढरपूर तलाव भरून घेण्याची ही आमदार आवताडे यांनी उजनी लाभक्षेत्र विभागाचे अधीक्षक अभियंता खांडेकर यांना सूचित करून लवकरात लवकर पाणी सोडण्याचे ही सांगितले आहे. त्याचबरोबर एनआरबीसी म्हणजेच निरा-भाटघर अंतर्गत निरा नदी पूर्णपणे पाण्याने भरली असून पाण्याचा पूर आल्याने एनआरबीसी तून रांडणी तलावापासून ते मतदारसंघातील सर्व कासेगाव तलाव, कोटी तलाव, गादेगाव तलाव, बोहाळी तलाव, ७ नं फाटा या भागासह सर्व तालुक्यातील साठवण तलाव, पाझर तलाव छोटे-मोठे नाले व तिसंगी येथील साठवण तलाव भरून एनआरबीसी तून देण्याच्या सूचना त्यांनी अधीक्षक अभियंता फाळके यांना दिल्या आहेत. सदर पाणी सोडण्याच्या अनुषंगाने आमदार समाधान आवताडे यांनी राज्याची जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील तसेच पालकमंत्री ना.जयकुमार गारे यांच्याकडे विनंती केली असता मंत्री महोदय यांनी संबंधित अधिकाऱ्यांना अशा सूचना देऊन पाणी सोडण्याचे निर्देश दिले आहेत. विविध पाणी योजना अंतर्गत पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ टेल मध्ये येत असून उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये या गावातील व संपूर्ण मतदारसंघातील पाण्याची परिस्थिती अतिशय भीषण असते. त्या पार्श्वभूमीवर हे पाणी सोडले तर जमिनीची भूजल पातळी सुधारण्यासाठी मोठी मदत होणार असून त्याचा फायदा येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये होणार असल्याचेही आमदार समाधान आवताडे यांनी यावेळी सांगितले आहे.

## स्वेरीमध्ये केल्या जाणार्या योगातील सातत्य हे कौतुकास्पद : योग गुरु साध्वी तत्वमयीजी

दैनिक यश सिद्धि न्यूज नेटवर्क पंढरपूर/प्रतिनिधी : 'मी आणि आम्ही' यातील प्रवास म्हणजे सामुहिक योगाभ्यास होय. योगाची व्याप्ती आता जगभर पसरली आहे. आरोग्यासाठी योग हाच सर्वोत्तम आहे याबाबत आता जनजागृती झाली आहे. स्वेरीत तर नियमित योगा चालते. जिथे योगा होतो तो हिमालय आणि स्वेरी ही हिमालयापेक्षा वेगळी नाही. हिमालयातून गंगा वाहते तर स्वेरीतून ज्ञानगंगा ! स्वेरी ने योगा करण्यात सातत्य राखले आहे आणि हे सातत्य कौतुकास्पद आहे.' असे प्रतिपादन योग गुरु साध्वी तत्वमयीजी यांनी केले.

श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या भव्य क्रीडांगणावर स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस), स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पदविका), स्वेरीज् कॉलेज ऑफ फार्मसी (पदवी), स्वेरीज् कॉलेज ऑफ फार्मसी (पदविका) च्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमते अकरावा 'जागतिक योग दिन' साजरा करण्यात आला. याप्रसंगी योग गुरु साध्वी तत्वमयीजी ह्या मुख्य मार्गदर्शन करत होत्या. सुरवातीला करकंब मधील आदर्श महाविद्यालयातील

विद्यार्थिनी अमृता सरगुले यांनी योगाची विविध प्रात्यक्षिके करून दाखवून सर्वांची मने जिंकली. शरीर-कमालीची लवचिकता आणि सहजता यांच्या माध्यमातून अमृताने अनेक प्रकार करून दाखवले. स्वेरीचे संस्थापक-सचिव व स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी प्रभावित होवून आणि इतरांना योगा करण्यासाठी प्रेरणा देणाऱ्या अमृता सरगुले यांना साध्वी तत्वमयीजी ह्या मुख्य मार्गदर्शन करत होत्या. सुरवातीला करकंब मधील आदर्श महाविद्यालयातील

आपण सर्वजण प्रचंड उत्साही झालो आहोत. स्थापने (१९९८) पासून डॉ. बी.पी. रोंगे सरांनी योगाचे महत्त्व ओळखून आपल्या विद्यार्थ्यांना नियमित योग करण्याची संधी निर्माण करून दिली. योगामुळे अंतर्मन सुंदर बनते म्हणून जीवनात योग व प्राणायाम करणे हे खूप महत्त्वाचे आहे. योग केल्याने नकारात्मक विचारसरणी दूर होवून मनुष्याचा विचार सकारात्मक बनतो व आरोग्य उत्तम राहते. यासाठी प्राणायाम दररोज केला पाहिजे.' स्वेरीचे संस्थापक-सचिव व स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी देखील प्राणायामचे महत्त्व पटवून दिले. यावेळी सहभागी विद्यार्थी, प्राध्यापक



व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून विविध प्रकारची योगासने करवून घेण्यात आली. या अकराव्या 'जागतिक योग दिन' कार्यक्रमात स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम. पवार, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एन. डी. मिसाळ, बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. एम.जी. मणियार, डी.फार्मसीचे प्राचार्य प्रा. एस.व्ही. मांडवे, अभियांत्रिकी

पदवीच्या उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. एम.एस. मठपती, राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्वसमन्वयक, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते. प्रथम अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. यशपाल खेडकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. यावेळी विशाखापट्टणम

## आरोग्य विभाग स्वच्छता निरीक्षकांकडून नाल्यांची सफाई

उल्हासनगर : उल्हासनगर महानगरपालिका मा.आयुक्त मनीषा आव्हाळे मंडम यांच्या आदेशानुसार उल्हासनगर शहर स्वच्छ ठेवण्यासाठी डीप क्लिनिंग मोहीम चालू केली असून प्रत्येक वाडीमध्ये नेमलेले अधिकारी आपले काम बघत असताना प्रभाग समिती दोन आरोग्य विभाग स्वच्छता निरीक्षक नियंत्रण अधिकारी दीपक उज्जैनवाल यांनी आपल्या परिसरामध्ये

नाल्यांची सफाई मोठ्या बारीक निगराणीने कर्मचाऱ्यांकडून करून घेत असतात आपल्या प्रभागामध्ये कुठेही पावसाचे पाणी तुंबले नाही तसेच नागरिकांना आरोग्यास धोका निर्माण होऊ नये, म्हणून त्यांचे सफाई कामगार बर्ग बारीक लक्ष देऊन प्रभागामध्ये योग्य रितीने काम करत असतात दीपक उज्जैनवाल नेहमीच मा.आयुक्त मंडम यांनी दिलेले आदेश नुसार योग्य रितीने काम पूर्ण करत असतात



## दौलतराव महाविद्यालय कनिष्ठ महाविद्यालय कासेगाव तालुका पंढरपूर यांच्या दक्षता समितीवर संजय देशमुख यांची निवड

पंढरपूर/प्रतिनिधी दौलतराव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कासेगाव तालुका पंढरपूर येथील शाळेतील मुला मुलींच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गठित केलेल्या प्रशालेच्या दक्षता समितीवर संस्थेचे मार्गदर्शक संजय उर्फ आबासाहेब देशमुख यांचे निवड झाल्याबद्दल प्रशालीचे मुख्याध्यापक श्री लवटे

सर यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला याप्रसंगी प्रशालीतील पर्यवेक्षक श्री आर.एस. पाटील सर व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व बंधू-भगिनी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी त्यांची



निवड झाल्याबद्दल सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या

कल्याणशेठ्ठी महाविद्यालयात जागतिक योग दिनानिमित्त कार्यक्रम

माजी प्राचार्य एम. ए. शेख

## युवक युवतींनी योग विद्या आत्मसात करावी

दैनिक यश सिद्धि न्यूज नेटवर्क अक्कलकोट/प्रतिनिधी : शाळा महाविद्यालयातील युवक युवतींनी शरीर सुदृढ व निरोगी राहावे म्हणून योग विद्या आत्मसात केली पाहिजे, असे प्रतिपादन सोलापूर जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्राचार्य एम ए शेख यांनी व्यक्त केले.



मातोश्री गुरुबसव्या कल्याणशेठ्ठी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाने जागतिक योग दिनानिमित्त आयोजित केलेल्या व्याख्यान कार्यक्रमाला स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी समन्वयक मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेठ्ठी होते. व्यासपीठावर प्राचार्य डॉ राजेंद्रसिंह लोखंडे, रासेयो कार्यक्रमा अधिकारी प्रा राजशेखर पवार, प्रा डॉ बाळासाहेब पाटील उपस्थित होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, प्राचीन काळापासून भारतात योग विद्या प्रचलित

आहे. चांगल्या आरोग्यासाठी स्त्री-पुरुष योग साधना करत आहेत योग साधनेमुळे शरीर सुदृढ होते, संयमी जीवनाची प्राप्ती होते. म्हणून युवकांनी देखील दररोज योग अभ्यास केला पाहिजे परंतु दुर्दैवाने आज सर्वजण मोबाईल लॅपटॉप यांच्या आहारी गेले आहेत. त्यामुळे व्यायामाकडे अक्षय्य दुर्लक्ष होत आहे म्हणून विद्यार्थ्यांनी योग विद्येची आराधना केली पाहिजे. मलकप्पा भरमशेठ्ठी म्हणाले की

विद्यार्थ्यांनी आपले शरीर लवचिक व पिळदार होण्यासाठी ध्यानधारणा, प्राणायाम, योगासने केले पाहिजे तरच जीवन सुंदर आहे याची अनुभूती येईल. अन्यथा जीवन अंधकारमय होईल हे लक्षात ठेवले पाहिजे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ एस आर लोखंडे यांनी केले सूत्रसंचालन प्रा डॉ शितल झिंगाडे-भस्मे यांनी केले आभार प्रा भीम सोनकांबळे यांनी मानले

## योग अभ्यासाबद्दल गोल्ड मेडल घालून मान्यवरांचा सत्कार

राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने प्राचार्य एम ए शेख व मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेठ्ठी यांचा सत्कार शाल बुके व गोल्ड मेडल देऊन करण्यात आला. योगाभ्यास करणारे शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी यांचाही सत्कार विभागाकडून करण्यात आला. या उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष आमदार सचिन दादा कल्याणशेठ्ठी, शांभवीताई कल्याणशेठ्ठी, संस्थेचे जेष्ठ संचालक मल्लिनाथ कल्याणशेठ्ठी, संस्थेचे सचिव मल्लिकार्जुन मसुती, जुनिअर विभाग प्रमुख पुनम कोकळगी, सेमी विभाग प्रमुख रूपाली शहा यांनी कौतुक केले.

## जिल्हा न्यायालय पंढरपूर येथे जागतिक योग दिन कार्यक्रम



पंढरपूर/प्रतिनिधी : पंढरपूर तालुका विधी सेवा समिती व पंढरपूर अधिवक्ता संघ यांचे संयुक्त विद्यमाने माननीय जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर व माननीय महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई, यांचे निर्देशानुसार शनिवार दिनांक २१ जून २०२५ रोजी जिल्हा न्यायालय पंढरपूर आवारामध्ये माननीय श्री एस. बी. देसाई, प्रभारी अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती तथा जिल्हा न्यायाधीश पंढरपूर यांचे मार्गदर्शनाखाली व माननीय श्रीमती एस एस पाखले, दिवाणी न्यायाधीश व स्तर पंढरपूर यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक योग दिन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रथम कार्यक्रमाची प्रास्ताविक न्यायाधीश श्रीमती एस एस पाखले यांनी केले तर सूत्रसंचालन

पंढरपूर अधिवक्ता संघाचे सचिव अड श्री.ए.एम. देशमुख यांनी केले. सदर कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून श्री समीर बिडकर सर, तसेच योग गुरु श्री राधे मंडल हे उपस्थित होते. त्यांनी उपस्थितांना योगाचे महत्त्व सांगून योग प्रशिक्षण दिले. कार्यक्रमाच्या शेवटी न्यायाधीश श्रीमती के जे खोमणे, न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पंढरपूर यांनी उपस्थित न्यायिक अधिकारी, विधीज्ञ वर्ग व न्यायालयीन कर्मचारी यांना योग दिनाबद्दल सखोल असे मार्गदर्शन केले. तसेच विधी स्वयंसेवक श्री संतोष माने यांनी सर्वांचे आभार मानले. सदर योग दिनाच्या कार्यक्रमास न्यायिक अधिकारी न्यायालयीन कर्मचारी व वि विधज्ञ वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.